


# 3D प्रिंटिंग आणि डिझायनिंग.

या मॅन्युअलमध्ये तुम्ही टिंकरकॅडवर कोणत्याही डिझाइनची रचना आणि त्या डिझाईनची 3D प्रिंट याबद्दल जाणून घ्याल. डिझायनिंगपासून ते थ्रीडी प्रिंटपर्यंत, प्रत्येक गोष्ट तुम्हाला या मॅन्युअलमध्ये कळेल.




# 3D प्रिंटिंग आणि डिझायनिंग.

## 3D प्रिंटिंगसाठी साहित्य सूची


### साहित्य

1. 3D PRINTER.
2. PLA MATERIAL/FILAMENT.
3. TINKERCAD SOFTWARE.



# 3D प्रिंटिंग आणि डिझायनिंग.


1



खाली दिलेली लिंक उघडा आणि TINKERCAD वर तुमचे खाते तयार करा.


<https://www.tinkercad.com/dashboard>

2




तुम्हाला हवे तसे डिझाइन तयार करा, मी मोबाईल स्टँड बनवला आहे.

3



डिझाइन केल्यानंतर तुमची रचना .STL फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करा.

4



डाउनलोड केलेली .STL फाईल कोणत्याही 3D प्रिंटिंग स्लायसरमध्ये उघडा, मी स्लाइसिंगसाठी FRACKTORY वापरले आहे.

5



RECOMMENDED SECTION मध्ये दिल्याप्रमाणे INFILL ठेवा. आपण बदलू देखील शकता. प्रिंटिंगसाठी FILE PREPARE करा आणि .GCODE फाईल पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करा आणि प्रिंटिंग सुरू करा.